

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात किल्लारी
येथे अपर तहसील कार्यालय स्थापन
करणेबाबत.....

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: प्राफेब-२०२३/VIP ६/प्र.क्र.८/म-१०
पहिला मजला, मंत्रालय मुख्य इमारत,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई
दिनांक: ९ ऑक्टोबर, २०२४

वाचा :-

विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र
क्र.जा.क्र.२०२३/महसूल /प्राफेब/प्र.क्र.०१/का.वि.२१३, दि.१४.०८.२०२३

प्रस्तावना:-

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी या गावाचे पुनर्वसन जागतीक बँकेच्या सहाय्याने पूर्ण केलेले आहे. औसा तालुक्यातील किल्लारी परिसर भुकंपग्रस्त असून तालुक्यातील भुकंपग्रस्त प्रमाणपत्र मंजूर करणे, भुकंपग्रस्त प्रमाणपत्र बदलून देणे , भुकंपग्रस्त घराचे कबाले वाटपाचे काम, अतिक्रमणे निष्काषित करणे इ. सतत चालणारे कामे औसा तहसील कार्यालयांतर्गत येते. यासाठी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध नसल्याने वरील सर्व कामे ऑफलाईन पद्धतीने कार्यालयीन कर्मचारी यांचेकडून करून घ्यावी लागतात. सध्याच्या औसा तहसील कार्यालयातील वाढते कामकाज, लोकसंख्यावाढीमुळे औसा तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय ताण पडत आहे. यासर्व बाबी विचारात घेऊन प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने व किल्लारी परिसरातील नागरिकांना महसूली सेवा नजिकच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात याकरीता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करून त्याकरीता आवश्यक पदांची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात किल्लारी येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणे व त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे पद मंजुरीस व अन्य अनुषंगिक बाबीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

१. लातूर जिल्ह्यातील औसा तहसील कार्यालय बळकट करण्याच्या दृष्टीने अपर तहसीलदार किल्लारी यांच्या नवीन कार्यालयासाठी खालील ४ पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे, तसेच सदर पदे ही सध्याच्या त्या-त्या संवर्गाचा एक भाग राहतील.

अ.क्र.	पदाचे नाव	वेतनश्रेणी (रु.)	मंजूर पदाची संख्या	एकुण
१	अपर तहसीलदार	S-१९-५५,१००-१,७५,१००/-	१	१
२	नायब तहसीलदार	S-१४-३८,६००- १,२२,८००/-	१	१
३	अव्वल कारकून	S-१२-३२,०००- १,०१,६००/-	१	१
४	महसूल सहायक (लिपिक - टंकलेखक)	S-०६-१९,९००-६३,२००/-	१	१
		एकुण	४	४

२. लातूर जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालय,औसा तसेच अपर तहसीलदार कार्यालय, किल्लारी यांच्या कार्यक्षेत्रात खालीलप्रमाणे महसुली मंडळ व गावे राहतील:-

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	महसूल मंडळे	महसुली गावे
१	तहसीलदार, औसा	एकूण मंडळे - ५ औसा (१७ गावे), उजनी (१३ गावे), किनीथोट (२१ गावे), वेलकुंड (१७ गावे), भादा (१९ गावे)	८७
२	अपर तहसीलदार, किल्लारी	एकूण मंडळे - ३ किल्लारी (१४ गावे), मातोळा (१५ गावे), लामजना मंडळातील (१७ गावे)	४६

३. लातूर जिल्ह्यातील तहसीलदार, औसा तसेच अपर तहसीलदार, किल्लारी यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळांतर्गत तलाठी साझे व त्यामध्ये अंतर्भूत होणा-या गावांची यादी प्रसिध्द करण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी,लातूर यांचे स्तरावर करण्यात यावी.

४. अपर तहसीलदार किल्लारी,ता.औसा,जि.लातूर यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी,लातूर हे काम पाहतील.

५. अपर तहसीलदार किल्लारी,ता.औसा,जि.लातूर यांना या शासन निर्णयान्वये कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

६. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम १३ च्या पोट-कलम (३) नुसार, तहसीलदार, औसा यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्ती अपर तहसीलदार, किल्लारी यांना त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रापुरत्या प्रदान करण्याबाबत स्वतंत्रपणे अधिसूचना निर्गमित करण्यात येईल.

७. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याकरीता येणारा खर्च “ मागणी क्र.सी-१, २०५३, जिल्हा प्रशासन, (०१) (०९३) जिल्हा आस्थापना, (०१) सर्वसाधारण आस्थापना (०१) (०६) आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, संगणक सांकेतांक (२०५३ ०२२४)” या लेखाशीर्षाखाली दर्शविण्यात यावा व तो सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा. मंजूर तरतूद अपुरी पडत असल्यास आठमाही अंदाजपत्रक सादर करताना वाढीव तरतुदीची मागणी करावी व ते शक्य नसल्यास पूरक मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.

८. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व नवीन पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने दि.०८ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१००९१७५६१०२५१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुनिल कोटेकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव (रवका), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.

९. अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. अपर मुख्य सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर.
१४. जिल्हाधिकारी, लातूर.
१५. उपविभागीय अधिकारी, औसा-रेणापूर, जिल्हा लातूर.
१६. तहसीलदार, औसा, जिल्हा लातूर.
१७. अपर तहसीलदार, किल्लारी, ता. औसा, जि. लातूर.
१८. जिल्हा कोषागार अधिकारी, लातूर.
१९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
२०. कार्यासन अधिकारी, महसूल व वन विभाग (कार्यासन ई-३/ ई-८/ ई-९/ ई-१०/ ब-१).
२१. वित्त विभाग (का. विसू-१/ अर्थसंकल्प -६/ व्यय-९/ आ.पु.क.), मंत्रालय, मुंबई.
२२. महसूल व वन विभागातील सर्व कार्यासने.
२३. निवड नस्ती-कार्यासन म-१०.